

निवेशक संबंध विभाग
प्रधान कार्यालय :
स्टार हाउस, सी-5, "जी" ब्लॉक,
8वीं मंजिल,
बान्द्रा कुर्ला संकुल,
बान्द्रा (पूर्व),
मुंबई - 400 051
दूरध्वनि : (022)- 6668 4490
फैक्स : (022)- 6668 4491
ईमेल: headoffice.share@bankofindia.co.in



INVESTOR RELATIONS CELL
HEAD OFFICE :
Star House, C-5, "G" Block,
8th Floor (East Wing),
Bandra- Kurla Complex,
Bandra (East)
Mumbai – 400 051
Phone : (022)- 6668 4490
Fax : (022)- 6668 4491
E-Mail : headoffice.share@bankofindia.co.in

संदर्भ क्र. Ref. No.:HO:IRC:SD:2020-21:51

दिनांक Date: 20.06.2020

Script Code: BANKINDIA	Script Code: 532149
The Vice President – Listing Department, National Stock Exchange of India Ltd., Exchange Plaza, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai 400 051.	The Vice-President – Listing Department, BSE Ltd., 25, P.J. Towers, Dalal Street, Mumbai 400 001.

प्रिय महोदय/महोदया Dear Sir / Madam,

**Submission of copies of Newspaper Advertisement in r/o
Public Notice for Intimation of Date of Board Meeting**

Pursuant to Regulation 47(1) of SEBI (Listing Regulations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose the copies of advertisement published in newspapers in respect of Public Notice for Intimation of Date of Board Meeting for adoption of Unaudited (Reviewed) Financial Results of the Bank (Standalone and Consolidated) for the quarter / year ended 31st March, 2020.

This is for your information and appropriate dissemination.

धन्यवाद / Thanking you.

भवदीय Yours faithfully,

(राजीव भाटिया Rajeev Bhatia)

कंपनी सचिव Company Secretary

Encl.: As above



मुंबई तटादीप

शनिवार, दि. २० जून २०२०

बैंक ऑफ इंडिया **BOI**
Bank of India
बैंक ऑफ इंडिया

मुख्य कार्यालय : स्टार हाऊस, सी-५, जी-ब्लॉक, बंद्रा-कुरला कॉम्प्लेक्स, बंद्रा (पू.), मुंबई-४०००५१.

सूचना

सेबी (लिस्टिंग ऑफिशियल अंश डिव्जलोर रिक्वायरेमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या तरतुदीनुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व वार्षिकरिती बँकेचे स्वेच्छापूर्वकित वित्तीय निष्कर्ष (एकमेव व एकत्रित) विचारात घेणे व मान्यता देणे याकरीता गुरुवार, २५ जून, २०२० रोजी कंपनीच्या संवाकक मंडळाची सभा होणार आहे. सदर माहिती मंगल टॉक प्रससंचेव ऑफ इंडिया लिमिटेड च्या www.nseindia.com व बीएसई लिमिटेड च्या www.bseindia.com आणि बँक ऑफ इंडियाच्या www.bankofindia.co.in वेबसाईटवर उपलब्ध आहे.

ठिकाण : मुंबई
दिनांक : १९.०६.२०२०

के. व्ही. राघवेंद्र
महाव्यवस्थापक आणि सीएफओ

Weekend Business Standard MUMBAI | 20 JUNE 2020

बैंक ऑफ इंडिया **BOI**
Bank of India
Relationship beyond banking

Head Office : Star House, C-5, G-Block, Bandra-Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400 051.

NOTICE

Pursuant to provisions of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is hereby given that the meeting of the Board of Directors of the Bank will be held on **Thursday, 25th June 2020** inter-alia, to consider and approve the Audited Financial Results of the Bank (Standalone and Consolidated) for the quarter and year ended March 31, 2020. This intimation is also available on the websites of National Stock Exchange (www.nseindia.com), BSE Ltd. (www.bseindia.com) and Bank of India (www.bankofindia.co.in)

Place : Mumbai
Date : 19.06.2020

K. V. Raghavendra
General Manager & CFO

